

जाहीर नोटीस

कठविण्यात येते की, एकराईन इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को.ऑ.सो.लि. या संस्थेचे सभासद मे. अरोरा इंजीनियरिंग के. असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत मला क्र.२० व २१, तळ मजला, ब्लॉक नं.अ, एकराईन इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को.ऑ.सो.लि., प्लॉट नं.२,३,४,५,६, ७, १३ व १४, सर्व नं.२२२ ते २४६, गाव मोठे गोखले, वसई पूर्व, जिल्हा पालघर असुन माझे अश्विन श्री. डेव्हिड खल्सेसार पोल्यास्की आणि मार्जन सातु पोल्यास्की यांनी कायम स्वरुपी विवत घेण्याचे ठरविले आहे.

या नोटीसीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलत मालमतेत असलेले मे. अरोरा इंजीनियरिंग के चे मग व हितसंबंध माझ्या अश्विन यांच्या नावे हस्तांतरित करण्यासंबंधी मानीदारी संस्थेचे मानीदर किंवा त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हक्कदार यांच्याकडून हक्क, मागण्या, हक्कीत मागण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला १०%, पहिला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पूर्व, जिल्हा पालघर-४०१२०८ वा पत्तार लेखी पुराव्यासह कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या विक्रीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अॅड. कैलास ह. पाटील

दिनांक:०३.०८.२०२१ वकील उच न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती निता निवास पाटील यांच्या नावे असलेले भायखळा दुर्वाकुर कॉ-ऑपरेटिव्ह होसिंग सोसायटी लिमिटेडचे अनुक्रमांक ७५६ ते ७५० धारक ५ (चस) सर्वधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.१५० हखले/चोरिस गेले आहे आणि दादोजी कडवेव रोड, भायखळा (पुर्व), संवसर्ग इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, भायखळा (पुर्व), मुंबई-४०००२७ येथील सोसायटीकडे या प्रमाणपत्रायेवजी दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणाला दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास काही आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. सदर भागप्रमाणपत्र फ्लॅट समोर काज घेण्यास तयार ठेवलेले नाही.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. हमसुखलाल गोंधी, मंगेश दर्शन को-ऑप. होसिंग सोसायटी लि.चे सदस्य आहेत, पत्ता: फ्लॅट के.३२, मंगेश दर्शन को-ऑप. होसिंग सोसायटी लि., फिरोजशाह मेहता रोड, सातकुड्डा (प.), मुंबई-४०००५४ यांचे मुळ भागप्रमाणपत्र हखले आहे. सदस्याने सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास त्यांचे दावा/आक्षेप पृष्ठवर्ध् दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतीसह मंगेश दर्शन को-ऑप. होसिंग सोसायटी लि.च्या सचिवाकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत दावा व आक्षेप मागविले आहेत. जर जर विवित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीच्या उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास सोसायटीकडे असेल. सोसायटीकडे दावा/आक्षेप प्राप्त झाल्यास सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे व्यवहार केला जाईल.

मंगेश दर्शन को-ऑप. होसिंग सोसायटी लि.च्या वतीने व करिता सही/- (सचिव)

दिनांक: मुंबई दिनांक: ०३.०८.२०२१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client **MR. MINAKSHI SURENDRA SHUKLA**, under the love and natural affection to her mother **MRS. USHA SURENDRA SHUKLA**, had gifted the room premises bearing Room No.2/2, Dayashankar Babulal Yadav Chawl, Pratap Nagar, Gumpha Road, Jogeshwari (East), Mumbai-400060, adm. 12'x14'sq. feet with mezzanine floor, under Gift Deed dated 20.07.2021. As well as other related documents.

Any claim from any person or concern on the said room premise over his/her/their rights of whatsoever nature on the said room. May inform in writing to me at my address given above within 7 days form the date of publication. After 7 days from the date of publication of this notice shall not be deemed as free of all encumbrances and claims and free from all litigations and is of clear title.

AS PER MY INSTRUCTION
MINAKSHI S. SHUKLA Sd/-
Date: 03/08/2021 (Advocate High Court)
Shop No. 66, 67, Golden Trade Centre, Opp. Fly Over Bridge, Nallasopara, (E), Tal. Vashi Dist. Palghar

QUEST Softech (India) Limited
CIN: L72200MH2000PLC125359
Regd. Office: C-75/76, 7th Floor, Plot No-224, C Wing, Mittal Court, Jammal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400021
Tel: 022-68551155/1156
Fax: 022-61798045
Email: info@questpro.in
Website : www.questsofttech.co.in

Notice of the Board Meeting

Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of **Quest Softech (India) Limited** is scheduled to be held on Friday, August 13, 2021, inter-alia, to consider and take on records, approval of unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2021.

The information contained in this notice is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com).

For Quest Softech (India) Limited

Sd/-
Mr. Akshay Hegde
Company Secretary and Kinship Hedge
Date: 2nd August, 2021
Place: Mumbai

Signet Industries Limited

CIN:L51900MH1985PLC035202
Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri/Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400069
Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone no. : 0731-4217800

NOTICE

Pursuant to Regulation 29 of SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors (BM/03/2021-22) of the company will be held on Saturday, August 14, 2021 at 4:00 PM at the Corporate office of the company at 314/3, SDA Compound, Lasudia Mori, Dewas Naka, Indore - 452 010. To consider and Approve the Unaudited financial results of the Company for the Quarter ended on 30th June, 2021;

For Signet Industries Limited

Sd/-
Mukesh Sangla
Managing Director
DIN 00189676

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT **SHRI. KASHINATH DHONDIBA BRID** was the owner of Room No. D-01, **MALWANI OMKAR DARSHAN CHS LTD.**, more specifically described in the Schedule hereunder written. The said **SHRI. KASHINATH D. BRID** died on 18/07/2001 leaving behind him, **SHRI. SHAILENDRA MANOHAR BRID** i.e., son of his deceased son **SHRI. MANOHAR K. BRID** amongst other legal heirs, who have willingly given their NOC and got the said Room No. D-01 transferred from MHADA Authority vide letter no. 841/07 dated 08/02/2007 in the name of **SHRI. SHAILENDRA**, as per the Hindu Succession Act, 1956 by which he was governed at the time of his death.

That, the said **SHRI. SHAILENDRA** is intending to sell the said Room No.D-01 who may in turn mortgage the said Room No.D-01 with a bank/financial institution in order to repay the said Seller.

Any person having any claim or right in respect of the said Room No.D-01 by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding.

THE SCHEDULE OF THE PROPERTY:

Room No.D-01, **MALWANI OMKAR DARSHAN CHS LTD.**, on a piece and parcel of land bearing Plot No.80, R.S.C. 17, Survey No.263, Code No.051, C.T.S. No.3525/A, Tal. Borivali, Malvani, MHADA Complex, Malad (W), Mumbai-400095 within the Registration Sub-District of Bandra, Mumbai Suburban District.

Adv. ANIL S. DIWATE

A/11, Shobha Niwas, Tejpal Road, Near Railway Crossing, Vile Parle East, Mumbai-400057. Mobile No.:98709 20787.

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

I am tracing title on behalf of my client **Mr. Uday Pandurang Puralkar** owner in respect of their property being Unit No. 2116 (formerly known as Unit No. 116), adm. 166 sq. ft. Carpet area, on the 2nd floor, in A Wing, in the Building known as "Bhandup Industrial Estate Co-operative Society Limited" (Previously known as Nahar & Seth Industrial Estate) situated at Kantilal Maganlal Estate (Pannalal Silk Mill Compound), L. B. S. Marg, Bhandup (West), Mumbai-400 078 bearing Survey No. 117, Hissa No. 1 & 2 and CTS No. 235 of Village Bhandup, Taluka Kurla, Mumbai Suburban District.

Mr. Zuzer Ahmedally Kathawalla was the first owner of Unit No. 2116 (Formerly known as Unit No. 116) which was then purchased by Mrs. Manju Singhania on 24.06.1994 by an Article of Agreement dated 24th June, 1994 made between Mr. Zuzer Ahmedally Kathawalla as the transferor of the one part and Mrs. Manju Singhania as the transferee of the other part which was not registered at that time. Mrs. Manju Singhania died intestate at Mumbai on 17.04.2006 leaving behind her husband **Shri. Sushil Kumar Singhania** and two son viz. **Shri Abhijeet Singhania** & **Shri. Abhishek Singhania** as her heirs and legal representatives. Deceased Mrs. Manju Singhania, had nominated **Sushil Kumar Singhania** in society, and accordingly, the said Society has transferred Share Certificate No. 0297 in the name of **Shri. Sushil Kumar Singhania** dated 12.08.2006. Thereafter the legal heirs of deceased have registered an Article of Agreement dated 24th June, 1994 by executing Declaration Cum Confirmation dated 31.07.2007 executed by **Shri. Sushil Kumar Singhania**, **Shri. Abhijeet Singhania** & **Shri. Abhishek Singhania**, duly registered under registration No. BDR-74476-2007 dated 22.08.2007. Thereafter by a Sale Deed dated 14th September, 2007 which was made between **Mr. Sushil Kumar Singhania** as the transferor of the one part and Mrs. Sanjana Sanjay Panjani & **Mr. Sanjay Gobind Panjani** through their constituted Attorney **Mr. Gurmukh Gopichand Hariani** as the transferees of the other part, duly Registered under Registration Sr. No. BDR-7-04884-2007 **Mr. Sushil Kumar Singhania** alone had sold the flat to Mrs. Sanjana Sanjay Panjani & **Mr. Sanjay Gobind Panjani**. Thereafter by Agreement for Sale dated 25th December, 2020 made between **Mrs. Sanjana Sanjay Panjani** & **Mr. Sanjay Gobind Panjani** as the transferees of the one part and **Mr. Uday Pandurang Puralkar** as the transferee of the other part, transferee purchased Unit No. 2116 (formerly known as Unit No. 116) duly stamped and registered by vide registration No. KRL-2-3800-2021 dated 26.02.2021. Bhandup Industrial Estate Co-operative Society Limited had transferred Share Certificate No. 0297 in the name of **Mr. Zuzer Ahmedally Kathawalla** dated 26.08.1995, then it was transferred in the name of Mrs. Manju Singhania dated 26.08.1995, subsequently by nomination made by Mrs. Manju Singhania it was transferred in the name of **Shri. Sushil Kumar Singhania** dated 12.08.2006, then it was transferred in the name of Mrs. Sanjana Sanjay Panjani & **Mr. Sanjay Gobind Panjani** dated 26.02.2008 then now it is transferred in the name of **Mr. Uday Pandurang Puralkar** dated 14.04.2021.

Any person having any claims or rights in respect of the said premises by way of inheritance, share, sale, license, gift, mortgage, charge, possession, lease, assignment, lien, ownership, transfer, access, easement, encumbrances howsoever or otherwise and / or having possession of the aforesaid documents and/ or hereby requested to make the same known in writing to the undersigned within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice of his / her / their share of claim , if any, with all supporting documents failing which , it will be assumed that there are no claims or issues in respect of the said premises and that the said document shall be treated as irrevocable and / or lost.

Sd/-

Komal N. Jain

Advocate (High Court)

Flat No. 201, Heaven Star,

Beside Jhanvi Nursing Home Private Limited,

Turel Pakhadi Road, Malad (West), 400064

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, **Mr. Dinesh Thakral Desai** the joint owner with **Mrs. Vasanti Dinesh Desai** of Flat No. A/703, Alca Nagar Bldg.No.7 (CHS) Ltd., Khandhawa Town, Akurli Road, Kandivali (E), Mumbai 400 101, expired on 23/06/2021. Now **Mrs. Vasanti Dinesh Desai** the wife of the deceased is claiming his share in the property. We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 3rd day of August 2021 at Mumbai

LEGAL REMEDIES

ADVOCATES HIGH COURT
OFFICE NO.2, GROUND FLOOR,
SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO.1
PATEL ESTATE, C.P. ROAD,
KANDIVLI(E), MUMBAI 400 101
Cell: 9892276126/9619115212/9819502415

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client **Mr. WASIM BABA SHAIKH** and his mother **Mrs. PRAVEEN BABA SHAIKH**, vide Agreement dated 28/03/2018 registered under Sr. No. BRL-4312-2018 have purchased Room No. B-10 in **Malwani Chhayya CHS Ltd.**, Plot No. 123, RSC-03, Malwani, Malad (West), Mumbai- 400095 (hereinafter called the said ROOM) from **Mr. ISHAK ISMAIL NAIK**, who purchased the said room from original allottee **Mr. ARUN LAXMAN BURATE** and during transit my client have lost original Letters and Allotment Letter of **MHADA** in respect of Room No. B/10 standing in the name of original allottee **Mr. ARUN LAXMAN BURATE**.

If anyone find of aforesaid original Letters and Allotment letter of **MHADA** or having any claim thereon shall contact the undersigned **ADVOCATE HARIDAS P. SUL** at Shop No. 27, Deepanjali, Poona Mobile, Opp. My Home Jankalyan Nagar Mobile, Malwani No. 1, Malad (West), Mumbai- 400095, within 07 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived.

Sd/-
ADVOCATE MR. HARIDAS P. SUL

Place: Mumbai Date: 03/08/2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, **SHAIKH ANWAR HUSAIN**, a member of **Asmita Heritage II & III Co-Op. Hsg. Society Ltd.** having address at **Asmita Enclave Phase III, Near N.H.School, Behind Asmita Club, Naya Nagar, Mira Road (E) 401107, Dist. Thane** and holding flat No.2B/701 in the building of the society, died on 23/03/2021 and his wife **MRS. TAHAJIB FATIMA ANWAR HUSAIN SHAIKH** applied for 100% membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/claims/objectors for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the undersigned from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

SBS LEGAL
Saroj B Sharma (Advocate High Court)
B/07, Jai Poornam Nagar CHS Ltd,
Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105
Date: 03/08/2021

सही / -

श्री. किरण ई. कोचकर

के.के. असोसिएट्स, वकील

दिनांक: मुंबई दिनांक: ०३.०८.२०२१

BPT

BRILL PRECISION

बिला प्रिंसीजन टेक्नॉलॉजीस लिमिटेड
सीआयएन: एल२२२०एमएच१९०पीएलसी०१९२४२
२३, बिला मेनार क्र. २, १ला मजला, डी.डी. साठे मार्ग, प्राशन मंडळ, मुंबई-४००००४.
दूर: ९१-०२२-२३८२५०६०, ई-मेल: info@birlaprecision.com, वेबसाइट: www.birlaprecision.in
आयएसओ ९००१:२००० व आयएसओ १४००१:२००४ प्रमाणित कंपनी

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंश डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहाचिन्ता नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संस्थेच्या तिमाहीकरिता कंपनीचे अखेपासिफिक वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता १ला मजला, सुलतान हाऊस, नर्मन पॉइंट, मुंबई-४०००२१ येथे गुपुस्वर, १२ ऑगस्ट, २०२१ रोजी बिला प्रिंसीजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या संचालक मंडळीची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीचे शेअर्स सुचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.birlaprecision.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बिला प्रिंसीजन टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरिता

चेतन बिला

व्यवस्थापकीय संचालक

डिआयएन: ०३३७९१६

साशयत टेक्नोकॅट्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२२०एमएच१९०पीएलसी०१९८८२

नॉंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. ५४, ५ला मजला, प्लॉट नं. ५४७, जे.एस.ए. रोड, निरा बाजार, मुंबई-४००००२. दूर: २२०१६०२१/२२०१६०३१

ई-मेल: sashwat.technocrats@gmail.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३० जून, २०२१ रोजी संस्थेच्या तिमाहीकरिता कंपनीचे एक्सेप्ट अखेपासिफिक वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता १ला मजला, सुलतान हाऊस, नर्मन पॉइंट, मुंबई-४०००२१ येथे गुपुस्वर, १२ ऑगस्ट, २०२१ रोजी प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडच्या (कंपनी) संचालक मंडळीची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचीबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडकरिता

सही / - प्रांजली दुवे

(कंपनी सचिव)

एम क्र. ए२१७९

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेड

CIN: L65920MH1983PLC030629

नॉंदणीकृत कार्यालय: ४, भिमा वेतना कॉम्प्लेक्स, सर पोचबाखाना रोड, वरली, मुंबई-४०००३०. दूर: (०७३१)४२११११४, फॅक्स: (०७३१)४२४११११

ई-मेल: premiercapitalservices@gmail.com, वेबसाईट: www.premiercapitalservices.in

बोर्ड मीटिंगची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंश डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संस्थेच्या तिमाहीकरिता कंपनीचे अखेपासिफिक वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुपुस्वर, १२ ऑगस्ट, २०२१ रोजी प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडच्या (कंपनी) संचालक मंडळीची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.premiercapitalservices.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचीबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

प्रिमीयर कॅपिटल सर्विसेस लिमिटेडकरिता

सही / - प्रांजली दुवे

(कंपनी सचिव)

एम क्र. ए२१७९

मुख्य कार्यालय - एम. एस. मीडिया अँड पब्लिकेशन्स प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटिंग प्रेस, माला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रॉच, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे छापून एस. एस. मीडिया अँड पब्लिकेशन्स प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/पिंग, प्लॉट नं. २२१, आर. डी. पी-६ हाडा लेआउट, चाकपो, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दृष्टवनी: ०२२-२०६९१२०६, ०२२-२०६९१७६४/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स: २८६८२७४४ अकाउंट प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संबंधित, संचालक समेत असतीलच असे नाही. संपादक - डी.एन.शिंदे, कायदेविषयक सहाय्यार - अॅड. भागुदास जगतप आणि एमकेएस लिमिअसोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeep@rediffmail.com, mmsmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com



AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

CIN : L27104MH1985PLC035659

Regd. Off. : "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053

Tel : + 91-22-669844000 Fax : + 91-22-26325902 Website : www.aril.co.in Email ID: investors@ajmera.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

Sr. No.	Particulars	Consolidated			Standalone
---------	-------------	--------------	--	--	------------